

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी  
समित्यामधील उपाध्यक्ष पदासाठी सह  
संचालक / सह आयुक्त याची नवीन  
६ पदे निर्माण करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शुद्धिपत्र क्रमांक : एसटीसी-१००५/प्र.क्र.६२/का.१०  
मत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : २९ जून, २००६

वाचा:- शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक एसटीसी-१००५/ प्र.क्र.६२/  
का.१०, दिनांक ७ डिसेंबर, २००५.

शुद्धिपत्र:- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यामधील उपाध्यक्ष (Vice Chairman) पदासाठी सहसंचालक / सह आयुक्त याची नवीन ६ पदे निर्माण करण्याबाबतच्या दिनांक ७.१२.२००५ च्या शासन निर्णयास महाराष्ट्र आदिवासी ठाकुर जमात सेवा मंडळ, नाशिक यांनी जनहित याचिका क्र. ४/२००६ अन्वये मा. मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दिनांक २०.४.२००६ रोजी सदर जनहित याचिकेवर सुनावणी झाली व मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळून दिनांक ७.१२.२००५ च्या शासन निर्णय वेंध ठरविला आहे.

२. वरील दिनांक ७.१२.२००५ च्या शासन निर्णयान्वये सह आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आल्यामुळे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यामधील अपर आयुक्त, आदिवासी विकास या नामाभिधानात सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच सदर शासन निर्णयाचा विषय आणि लेखाशीर्ष यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यावर एकत्रित विचार होऊन खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे-

अ) वरील शासन निर्णयाचा विषय "अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यामधील उपाध्यक्ष (Vice Chairman) पदावर नियुक्ती करण्यासाठी सह आयुक्त याची नवीन ६ पदे निर्माण करण्याबाबत," असा वाचण्यात यावा.

ब) वरील शासन निर्णयातील परिच्छेद-२ ऐवजी खालील परिच्छेद वाचण्यात यावा --

"अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यामधील उपाध्यक्ष (Vice Chairman) पदावर नियुक्ती करण्यासाठी सह आयुक्त याची नवीन ६ पदे (वेतनाश्रीणी रूपये १२०००-३७५-१६५००) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवर निर्माण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. म्हण आयुक्तांची नवीन ६ पदे उप संचालक / उपायुक्त, आदिवासी विकास या संकर्गातून पदोन्तीने भरण्यास मंजूरी देण्यात येत आहे. सदर नवीन ६ पदावरील "सह आयुक्त" हे प्रत्येकी एक याप्रमाणे उाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्याच्या मुख्यालयी राहतील व समितीच्या उपाध्यक्षपदी पूर्णविल काम करतील."

क) वरील शासन निर्णयातील परिच्छेद-३ ऐवजी पुढील परिच्छेद वाचण्यात यावा -- "नवीन ६ सह आयुक्तांच्या पदावरील खर्च मागणी क्र.टी-५, २२२५- अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाति क्षेत्राबाहेरील उपयोजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-००१-संचालन व प्रशासन -(४) नियोजन व संनियंत्रण कक्ष-जनजाति संशोधन व प्रशिक्षण संस्था -(०१) (०१)- राज्य योजनांतर्गत योजना- (२२२५ २६५ ८) या मुख्य लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा."

सदर शुद्धिपत्र महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक साकेताक २००६०६२९११५१३५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( र. प्र. आटे )  
शासनाचे उप सचिव

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.  
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.  
सर्व विभागीय आयुक्त.

संचालक, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.  
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

सह संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

सह सचिव, विधी व न्याय विभाग, औरंगाबाद/नागपूर.

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र, नागपूर

महालेखापाल ( लेखा परिक्षा ) महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल ( लेखा परिक्षा ) महाराष्ट्र, नागपूर

उपसंचालक, अनुसूचित जमाती आयोग, भारत सरकार, चिपळूणकर भवन, शास्त्री मार्ग,  
नवी पेठ, पुणे-४११ ०३०.

उपसंचालक (संशोधन) तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रभाणपत्र तपासणी समिती,  
ठाणे/नाशिक/पुणे/औरंगाबाद/अमरावती/नागपूर.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर

वित्त विभाग, व्यय-१४, मंत्रालय, मुंबई

सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व दिशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

सर्व कार्यसिंह, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती, का.१०, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

\* पत्राचे.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी  
समित्याभधील उपाध्यक्ष पदासाठी सह  
संचालक / सह आयुक्त यांची नवीन ६ पदे  
निर्माण करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक : एसटीसी-१००५/प्र.क्र.६२/का.१०  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : ७ डिसेंबर, २००५

- वाचा:- १) महाराष्ट्र अनुसूचित ज.ती., अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (२००१ चा क्र. २३)  
२) अधिसूचना, आदिवासी विकास विभाग, दिनांक ४ जून, २००३ चे महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण) (भाग-४-ब), दिनांक ५ जून, २००३.  
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक एसटीसी-१००३/प्र.क्र. १७४/का.१०, दिनांक ११ जानेवारी, २००५.

पार्श्वभूमी : राज्य शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (२००१ चा क्र. २३) दिनांक १८.१०.२००९ पासून लागू केलेला आहे. या अधिनियमातील कलम ६(१) नुसार ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद अमरावती व नागपूर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या वरील क्रमांक २ वरील दिनांक ४.६.२००३ च्या अधिसूचनेन्वये अधिसूचित करण्यात आल्या आहेत.

२. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक : १४५६७/१९९३ संदर्भातील सिव्हील अपिल क्र. ५८५४/ १९९४ वर ( कु. माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे व इतर ) दिलेल्या निर्णयातील निदेश क्र.४ मध्ये नमूद केल्यानुसार प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या नामाभिधानामध्ये न्यायिक अधिकाऱ्याचा उल्लेख नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खड्डपीठाने रिट पिटीशन क्रमांक २७४५/१९८८ (रविप्रकाश परमार) वर दिलेल्या निर्णयात-- "जिल्हा न्यायाधिश संवर्गपेक्षा कमी नसलेल्या दर्जाच्या न्यायिक अधिकाऱ्यांचा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये समावेश असावा," अशी शिफारस केली होती. सदर निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ३.१२.२००४ च्या अंतरिम निर्णयान्वे स्थगिती दिलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खड्डपीठाने याचिका क्रमांक ३४४३/१९९० वर (कु. नंदा-यादवराव शंखपाळे विरुद्ध महाराष्ट्र शासन) दिनांक २९.७.२००३ रोजी दिलेल्या निर्णयात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांवर स्वतंत्र अधिकारी (independent officer) नियुक्त करण्यात यावा असे निदेश आहेत.

३. १) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या उपाध्यक्ष पदावर "न्यायिक अधिकारी" नियुक्त करण्याबाबत मंत्रिमंडळाचा दिनांक १२.८.२००४ चा निर्णय रद्द करण्यात यावा आणि २) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या उपाध्यक्ष पदासाठी "सहसंचालक किंवा सह आयुक्त दर्जाची" रूपये १२०००-३७५-१६५०० या वेतनश्रेणीतील ६ नवीन पदे आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात यावीत व ही पदे उप संचालक / उपायुक्त, आदिवासी विकास या संवर्गातून पदोन्नतीने भरण्यात यावीत असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता.

शासन निर्णय :- प्रस्तावनेतील परिच्छेद-३ मधील प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला असून त्यानुसार दिनांक १२.८.२००४ रोजी शासनाने घेतलेला निर्णय रद्द झालेला आहे. त्यामुळे दिनांक


१२.८.२००४ च्या निर्णयानुषंगाने प्रस्तावनेत अनु. क्र. ३ वर नमूद केलेले दिनांक ११ जानेवारी, २००५ चे -- " १) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांमधील उपाध्यक्षासाठी ६ पदे निर्माण करण्याबाबत आणि २) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांमधील उपाध्यक्षासाठी ६ पदे निर्माण करण्याबाबत मत्रिमंडळाने घेतलेला निर्णय," या दोन विषयांचे शासन निर्णय हया शासन निर्णयान्वये रद्द करण्यात येत आहेत.

२. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या उपाध्यक्ष पदासाठी "सहसंचालक किंवा नह आयुक्त दर्जाची" रूपये १२०००-३७५-१६५०० या वेतनश्रेणीतील ६ नवीन पदे आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवर निर्माण करण्यास व ही पदे उप संचालक / उपायुक्त, आदिवासी विकास या संवर्गातून पदोन्नतीने भरण्यास या शासन निर्णयान्वये नंजूरी देण्यात येत आहे.

३. वरील पदावरील खर्च मागणी क्र.टी-४, २२२५- अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती व इतर आगासवर्ग यांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाति क्षेत्र बाहेरील उपयोजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-००१-संचालन व प्रशासन -(४) नियोजन व संनियंत्रण कक्ष-जनजाति संशोधन व प्रशिक्षण संस्था-(अ) राज्य योजनांतर्गत योजना- (२२२५ २६५ ८) - ५०%(बी) केंद्र पुरस्कृत योजना (२२२५ १८६ ८. - ५०%)" या मुख्य लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५९४/व्यय-१४, दिनांक २६.९.२००५ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
( स. नु. गावीत )  
शासनाचे उप सचिव

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

सर्व विभागीय आयुक्त.

संचालक, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

सह संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

राह सचिव, विधी व न्याय विभाग, औरंगाबाद/नागपूर.

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र, नागपूर

महालेखापाल ( लेखा परिक्षा ) महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल ( लेखा परिक्षा ) महाराष्ट्र, नागपूर

उपसंचालक, अनुसूचित जमाती आयोग, भारत सरकार, चिपळूणकर भवन, शास्त्री मार्ग, नवी पेठ,

पुणे-४११ ०३०.

उपसंचालक(संशोधन ) तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,

ठाणे/नाशिक/पुणे/औरंगाबाद/अमरावती/नागपूर.

पर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

मल्हा कोषागार अधिकारी, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर

प्रत विभाग, व्यय-१४, मंत्रालय, मुंबई

मार्ग प्रकल्प अधिकारी, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई

कार्य कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

विड नस्ती, का.१०, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

पत्राने.